

#### February 14, 2022

To,

**BSE Limited** 

Corporate Relationship Department, 2<sup>nd</sup> floor, New Trading Wing, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Mumbai -400001

**Security Code: BSE-501150** 

ISIN: INE660C01027

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400051

**NSE-CENTRUM** 

Sub.: <u>Intimation of publication of the extract of Unaudited Financial Results (Standalone and</u>
Consolidated) for the Quarter and Nine-months ended December 31, 2021

Madam/Dear Sir,

We are submitting herewith, the copy of Newspaper cuttings with respect to extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Ninemonths ended December 31, 2021, published on Saturday, February 12, 2022, in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- 1. Navshakti (Marathi)
- 2. Free Press Journal (English)

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

**For Centrum Capital Limited** 

**V** Sriram

**Chief Financial Officer** 

Encl: As above

Centrum Capital Limited (CIN: L65990MH1977PLC019986)

Corporate Office: Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098

Tel: +91 22 4215 9000

Registered Office: 2<sup>nd</sup> Floor, Bombay Mutual Building, Dr. D. N. Road, Fort, Mumbai – 400 001. Tel: +91 22 2266 2434

Email: info@centrum.co.in Website: www.centrum.co.in

#### ई-मेल आयडी - mainbranch@maladbank.com ्सोने तारण कर्जदारांना नोटीस

या द्वारे खालील उल्लेखित केलेल्या कर्जदारांना सूचना देण्यात येते की, सदरच्या कर्जदारांनी सोन्याचे दागिने तारण तेवन कर्ज घेतले होते. अशा कर्जदारांना वारंवार विनंती करून, नोटीसा पाठवन कळविलेले असताना त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही

| ाजू । कळावरारा जाराता । रचा । वरारारचा करनाचा । रसा । छ करारा । । । । |                             |                                  |                                    |  |  |
|---|-----------------------------|----------------------------------|------------------------------------|--|--|
| अ.<br>क्र.  | खाते क्र.                   | कर्जदाराचे नाव                   | १०.०२.२०२२ रोजी<br>पर्यंतची थकबाकी |  |  |
| ٩   | ००२००११०००१३३१९             | मिश्रा राजेशकुमार रामसानी        | रु. २,५७,३२२/-                     |  |  |
| २   | ००२००११०००१३३१८             | दावडा समीर नवीनचंद्र             | रु. ८,२४,०८८/-                     |  |  |
| 3   | ००२००११०००१३३२६             | नायक प्रफुल कांतिलाल             | रु. ३,११,६७५/-                     |  |  |
| 8   | ००२००११०००१३२९२             | शाह निश्मा अभय                   | रु. ४,१४,६८९/-                     |  |  |
| વ   | ००२००११०००१३२६७             | चावडा नीता पारस                  | रु. १,४२,३६३/-                     |  |  |
| દ્દ   | 900२999990000१५             | स्नेहलता पितांबर गंगावत          | रु. ३०,७४,५५७/-                    |  |  |
| b   | 002009900093309             | पटेल सुरेश नरसिहभाई              | रु. ३,७०,७८९/-                     |  |  |
| L   | ००२००११०००१३२४६             | आनंद विष्णू बागला                | रु. १,४४,२३ <i>८</i> /-            |  |  |
| ٩   | ००२००११०००१३३०९             | जोशी भवानीशंकर के                | रु. २,८४,६१४/-                     |  |  |
| 90  | ००२००११०००१३३२३             | सिंह दया मंजीत                   | रु. ५०,९००/-                       |  |  |
| नरी त   | प्रतिरेषित केलेला कर्जरागंड | ग पन्य पकटा विनंती क्रमायात सेटे | की जांनी भागजा कर्जानी             |  |  |

व्याजासह पूर्ण रक्कम दिनांक २३.०२.२०२२ पर्यंत बँकेत भरावी, अन्यथा त्यांनी आमच्याकडे तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने **शुक्रवार, दि. २५.०२.२०२२** रोजी **स. ११.०० वाजता** बँकेच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये जाहीर लिलावाद्वारे विकण्यात येतील. तसेच दागिने विकून पूर्ण वसूली न झाल्यास उरलेली रक्कम संबंधित कर्जदारांकडून वसूल करण्याचा

अधिकार बँक स्वत:कडे राखून ठेवीत आहे. वर उल्लेख करण्यात आलेल्या कर्जदारांनी ही नोंद घ्यावी की, या विक्रीची पूर्ण जोखीम त्यांची

राहील आणि एकदा सोन्याचे दागिने विकून झाल्यानंतर त्यांनी कोणतीही हरकत घेतली तरी त्याचा विचार केला जाणार नाही. सोन्याचे दागिने लिलाव जाहीर करून विकावेत की नावलौकिक असलेल्य

विशेष सूचना :-

दागिन्यांची विक्री स्थगित करणे, रद्द करणे, पुढे ढकलणे या संबंधित निर्णयाचे अधिकारही बँक स्वतःकडे राखून ठेवीत आहेत. श्री. पंकज के गुप्ता

जवाहिराच्या मार्फत विकावेत किंवा इतर पद्धतीने विकावेत, सोन्याच्या

ठिकाण : मालाड, मुंबई [ शाखा व्यवस्थापक] \*उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानाः

#### लवादा समक्ष

जाहीर सूचना

(बहु-राज्यीय सहकारी संस्था कायदा, २००२ च्या कलम ८४ अन्वये) द्वारा टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड,

गरुती आशिष बिल्डींग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८० याअर्थी **टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड**, यांनी वादी या नात्याने खाली नमूद केलेले वाद माझ्याक नेर्णय देण्याकरिता सोपविले आहेत, त्याअर्थी मी याद्वारे **दि. ०४ मार्च, २०२२ रोजी** वरील पत्त्यावर स्वव प्रतिवादी किंवा योग्यरित्या सूचना दिलेला लवादी प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल असा अधिकृत वकील यांच्या द्वारे माझ्या समक्ष उपस्थित राहण्याचे आणि त्यानंतर सदर लवादी करणातील दाव्यांवर उत्तरे देण्याचे आदेश देत आहे

| अ.<br>क्र. | विवाद / प्रकरण क्र.              | प्रतिवादी / प्रतिवादींचे नाव आणि पत्ता       |
|------------|----------------------------------|--|
| ٩          | ARB/TJSB/SPK/07 of 2021          | १. मे. उज्वल इलेक्ट्रीकल्स्                  |
|            | टीजेएसबी सहकारी बँक लि.          | प्रोप्रा. सौ. उज्वला अनिल सली यांच्याद्वारे, |
|            | वादी                             | एल-५२, नागापुरा रोड, एमआयडीसी,               |
|            | विरुद्ध                          | अहमदनगर - ४१४ १११.                           |
|            | मे. उज्वल इलेक्ट्रीकल्स् आणि इतर | प्रतिवादी क्र. १                             |
|            | प्रतिवादी                        | २. श्री. सली अनिल राघो                       |
|            |                                  | उज्वनील बडोदा बँक कॉलनी,                     |
| ₹.         | ARB/TJSB/SPK/08 of 2021          | बालिकाश्रम रोड, अहमदनगर - ४१४ ००३.           |
|            | टीजेएसबी सहकारी बँक लि.          | प्रतिवादी क्र. २                             |
|            | वादी                             | ३. सौ. उज्वला अनिल सली                       |
|            | विरुद्ध                          | उज्वनील बडोदा बँक कॉलनी,                     |
|            | मे. उज्वल इलेक्ट्रीकल्स् आणि इतर | बालिकाश्रम रोड, अहमदनगर - ४१४ ००३.           |

. प्रतिवादी ....प्रतिवादी क्र. ३ **याद्वारे सूचित करण्यात येत आहे की** , वरील नमूद केलेल्या दिनांक , वेळ आणि ठिकाणी तुम्ही उपस्थि न राहिल्यास, लवादी प्रकरणाचा एकतर्फी निकाल घोषित करण्यात येईल. माझ्या सही आणि शिक्क्यानिशी **दि. ११ फेब्रुवारी, २०२२** रोजी देण्यात आले.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड.

सही/-

अधिकारात जारी केली.

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 03.06.2021 रोजी सचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू. 16,03,826.60 (रूपये सोळा लाख तीन हजार आठशे सळ्वीस आणि साठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLPNV00389219 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 30.04.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार श्री. रामनारायण तुलसीराम अग्रहरी आणि सौ. शोभा **आर अग्रहरी** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स. 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 16.03.826.60 (रूपये सोळा लाख तीन हजार आठशे सळ्वीस आणि साठ पैसे फक्त) पढील

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र. 405, चौथा मजला,इमारत क्र. 4, संघवी गोल्डन सिटी, आटगाव (पू) मध्ये स्थित, ठाणे -421605, महाराष्ट्र, चटर्ड क्षेत्र माप 412 चौ. फीट.

अधिकत अधिकारी तारीख: 08,02,2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सुचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 17.09.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 20.04.468.4428 (रूपये वीस लाख चार हजार चारजे अडसष्ठ आणि चव्वेचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00282263 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 15.09.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार सचिन गुणाजी लिगम, सानिका सचिन लिगम; सी-77, 10/10 मजला, जीआरडी प्लॉट - 10, सेवा विकास मंडळ, सेवारी रोड, वडाळा मंबई, मंबई, महाराष्ट्र - 400031, यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.02.2022. रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 20,04,468.4428 (रूपये वीस लाख चार हजार चारशे अडुसष्ठ आणि चव्वेचाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 15.09.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 203, दुसरा मजला, इमारत क्र. 4, ऑर्किड रेसिडेन्सी सर्व्हे क्र. 1/6 1/10 आणि 1/12, गाव हरिग्राम, तालुका पनवेल जिल्हा रायगड, रायगड, महाराष्ट्र - 410206.

तारीख: 08.02.2022

अधिकृत अधिकारी स्थळ : रायगड इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

### जाहीर सूचना

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही १. टागोर नगर पर्णकुटी को-ऑपरेटिव्ह हार्असंग सोसायटी, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, १९६० च्या तरतूदी अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी यांच्या भाडेधारक हकांची पडताळणी व चाचणी करत आहोत त्यांचा नोंदणीकरण क्र. बीओएम (डब्ल्यू. एन)/एचएसजी/ (ओ.एच.) /२४५२/८६-८७ दि. १९ जानेवारी, १९८७ अंतर्गत व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता बिल्डींग क्र. ४३, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०० ०८३ **(पर्णकृटी)** येथील जिमनीच्या संबंधात महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण व पर्णकृटी मालकी हक यांच्या संबंधात अधिकार यांच्यासह त्यावरील उभ्या असलेल्या बिल्डींग संदर्भात (सदर पहिली मालमत्ता) पहिल्या अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत व २. टागोर नगर रायगड को-ऑपरेटिव्ह हार्असंग सोसायटी, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. १९६० च्या तरत्तदी अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी यांच्या भाडेधारक हकांची पडताळणी व चाचणी करत आहोत त्यांचा नोंटणीकरण क. बीओएम/एचएसजी/ ८०८५/१९८३ दि. ३१ डिसेंबर, १९८३ अंतर्गत व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता बिल्डींग क्र. ४४, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०० ०८३ **(रायगड)** येथील जमिनीच्या संबंधात महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण व रायगड येथील मालकी हक्क यांच्या संबंधात अधिकार यांच्यासह त्यावरील उभ्या असलेल्या बिल्डींग संदर्भात (सदर दुसरी मालमत्ता) दुसऱ्या अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत व ३. लिटल अँजल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, १९६० च्या तरतूदी अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी यांच्या भाडेधारक हक्कांची पडताळणी व चाचणी करत आहोत त्यांचा नोंदणीकरण क्र. बीओएम/एचएसजी/ ७६६६ दि. ३० जुलै, १९८१ अंतर्गत व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता बिल्डींग क्र. ४५, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०० ०८३ (लिटल ॲंजल) येथील जिमनीच्या संबंधात महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण व लिटल ॲंजल मालकी हक्क यांच्या संबंधात अधिकार यांच्यासह त्यावरील उभ्या असलेल्या बिल्डींग संदर्भात **(सदर तिसरी मालमत्ता)** तिसऱ्या अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत खालील लिखीत तिसऱ्या अनुसूचीत विवरणीत मालमत्तेची चाचणी करत आहेत. पर्णकुटी, रायगड व लिटल अँजल यांनी एकत्रितरित्या व नावे म्हणून टागोर नगर स्वस्तिक प्लॅटिनम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, १९६० च्या तरतूदी अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी नोंदणीकरण क्र. एमयूएम/ टीएनए/ एमएचडीबी/ एचएसजी/ (टीओ)/(टीसी)/१०१/२०२१-२०२२ दि. १ जुलै, २०२१ (सदर सोसायटी) व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता बिल्डींग क्र. ४३, ४४, ४५, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०० ०८३. (सदर पहिली मालमत्ता, दुसरी मालमत्ता व तिसरी मालमत्ता यापुढे एकत्रितरित्या मालमत्ता म्हणून संदर्भित). आम्ही मे. सुवास्या बिल्डर्स ॲन्ड डेव्हलोपर्स एलएलपी, मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ यांच्या तरतूदी अंतर्गत असमाविष्ट असलेल्या मर्यादित दायित्व भागीदारी म्हणून व त्यांचा नोंदणीकृत पत्ता ३१२, स्वस्तिक दिसा, कॉर्पोरेट पार्क, एल. बी. एस. मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ यांच्या हक्कांची पडताळणी व चाचणी करत आहोत, विकास हक्क सदर मालमत्तेच्या संबंधात पर्णकुटी, रायगड व लिटल ॲंजल (आता एकत्रितरित्या) यांच्याद्वारे नावे मंजर विकास हक केले आहेत.

सर्व ते व्यक्ती/संस्था तसेच कोणतेही वैयक्तिक, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक व/वा वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, ट्रस्ट, संस्था, संघटना व व्यक्ती वा बॉडी वा वैयक्तिक यांच्यासह असमाविष्ट असलेले वा नसलेले, विक्रेता, धनको व वा कोणतेही प्राधिकरण यांना सदर मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, शेअर, दावे, मागण्या काही असल्यास तसेच विक्री, गहाण, हस्तांतरण, भेट, देणगी, न्यास, वारसा, वहिवाट, उप-वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसंस, केअर टेकर आधारावर, ताबा, कौंट्रंबिक व्यवस्था/ सेटलमेंट्र, करार वा कंत्राट वा कोणत्याही अन्य निराकरण तसेच कोणतेही खाटले, हुकूम, आदेश जारी वा जप्ती वा कोणत्याही न्यायालय वा प्राधिकरणाचे आदेश, लवाद, खाटला, आदेश वा अन्य कोणतेही प्राधिकरण व/वा कोणतेही दायित्व व/वा कोणतेही लेखी व/वा व्यवस्था काही असल्यास सदर मालमत्तेच्या संबंधात सदर कोणतेही हक्क वा दावे यांच्या संबंधात संबंधित दस्तावेजांसह लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे व अधोहस्ताक्षरित यांना सदर दावे, काही असल्यास त्यांच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा ते दावे अधित्यागीत मानले जातील.

> वरील संदर्भित पहिली अनुसूची (सदर पहिल्या मालमत्तेचे विवरण)

तळ अधिक ३ (तीन) अधिक मजले असलेल्या बिल्डींग क्र. ४३ संबंधात कुर्ला (मुंबई उपनगर जिल्हा) यांच्या नोंदणीकरण उप जिल्हा मधील टागोर नगर, विक्रोळी (पू), मुंबई ४०० ०८३ येथील मंडळाच्या जागेच्या भाग म्हणून हरियाली गाव कुर्ला येथील एस. क्र. १३३ (भाग) संबंधात सीटीएस क्र. ३४७ भाग धारक मोजमापित २६३.८० चौरस मीटर धारक जिमन मोजमापित ६५४.९३ चौरस मीटर व क्षेत्र संलग्न असलेल्या मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड व सीमा खालीलप्रमाणे :

उत्तरेस वा त्या दिशेस : बिल्डींग क्र. ४४ दक्षिणेस वा त्या दिशेस : बिल्डींग क्र. ४२

पर्वेस वा त्या दिशेस : इस्टर्न एक्सप्रेस हायवे पश्चिमेस वा त्या दिशेस : १८.३० मीटर रूंद ररस्ता

वरील संदर्भित दुसरी अनुसूची

(सदर दुसऱ्या मालमत्तेचे विवरण)

तळ अधिक ३ (तीन) अधिक मजले असलेल्या बिल्डींग क्र. ४४ संबंधात चेंबूर (मुंबई उपनगर जिल्हा) यांच्या नोंदणीकरण उप जिल्हा मधील टागोर नगर, विक्रोळी (पू), मुंबई ४०० ०८३ येथील मंडळाच्या जागेच्या भाग म्हणून हरियाली गाव कुर्ला येथील एस. क्र. १३३ (भाग) संबंधात सीटीएस क्र. ३४७ भाग धारक मोजमापित १५२.०१ चौरस मीटर धारक जिमन मोजमापित ७५४.३६ चौरस मीटर व क्षेत्र संलग्न असलेल्या मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड व सीमा खालीलप्रमाणे :

उत्तरेस वा त्या दिशेस : बिल्डींग क्र. ४५ दक्षिणेस वा त्या दिशेस : बिल्डींग क्र. ४३

पूर्वेस वा त्या दिशेस : इस्टर्न एक्सप्रेस हायवे

पश्चिमेस वा त्या दिशेस : १८.३० मीटर रूंद ररस्ता

वरील संदर्भित तिसरी अनुसूची (सदर तिसऱ्या मालमत्तेचे विवरण)

तळ अधिक ३ (तीन) अधिक मजले असलेल्या बिल्डींग क्र. ४५ संबंधात कुर्ला (मुंबई उपनगर जिल्हा) यांच्या नोंदणीकरण उप जिल्हा मधील टागोर नगर, विक्रोळी (पू), मुंबई ४०० ०८३ येथील मंडळाच्या जागेच्या भाग म्हणून हरियाली गाव कुर्ला येथील एस. क्र. १३३ (भाग) संबंधात सीटीएस क्र. ३४७ भाग धारक मोजमापित २१४.१२ चौरस मीटर धारक जिमन मोजमापित ६७६.९६ चौरस मीटर व क्षेत्र संलग्न असलेल्या मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड व सीमा खालीलप्रमाणे :

उत्तरेस वा त्या दिशेस : बिल्डींग क. ४६

दक्षिणेस वा त्या दिशेस : बिल्डींग क्र. ४४ पूर्वेस वा त्या दिशेस : इस्टर्न एक्सप्रेस हायवे पश्चिमेस वा त्या दिशेस : १८.३० मीटर रूंद ररस्ता

दि. १२ फेब्रुवारी, २०२२

LEXICON LAW PARTNERS

मुल्ला हाउस, ४ था मजला, ५१, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

परिशिष्ट IV

(नियम 8(1) पहा)

ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार डंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 10.06.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 29,02,812.79 (रूपये एकोणतीस लाख दोन हजार आठशे बारा आणि एकोणऐंशी पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLKAL00331087 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 18.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **लुसी रिचर्ड चौरी आणि सॅव्हियो रिचर्ड चौरी** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्य

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.02.2022. रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 29.02.812.79 (रूपये एकोणतीस लाख दोन हजार आठशे बारा आणि एकोणऐंशी पैसे फक्त) पुढील व्याज 18.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 103, पहिला मजला, इमारत नं. 5, एव्हरग्रीन रॉयल फ्लोरा कॉम्प्लेक्स, एस एन 35, एच क्र. 4, एस क्र. 38, एच एन - 2, एस क्र. 38, एच एन - 3, एस क्र. 39, एच एन - 40, एचएन-3, मौजे पाले अंबरनाथ एव्हरग्रीन रॉयल फ्लोरा, ठाणे -421503, महाराष्ट्र

अधिकत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

तारीख: 08.02.2022

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Page 1 बोळींज शाखा

सौरभी इमारत, बोळींज नाका, विरार पश्चिम, जि. ठाणे ४०१३०३, दुरध्वनी: ०२५० २५५०४४३, ईमेल : bolinj@unionbankofindia.com [नियम-८(१)]

> कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया, बोळींज, सौरभी अपार्टमेंट, बोळींज नाका, विरार पश्चिम, जिल्हा पालघरचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) हवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७.०४.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. हिबब सलेमन सय्यद यांना सदर सचनेत नमद रक्कम रु. ३४.९४ लाख (रुपये चौतीस लाख चौऱ्याण्णव हजार मात्र) \* अधिक उपार्जित व्याज आणि प्रयोज्य प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ९ जानेवारी. २०२२ रोजीस घेतला. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **यनियन** बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. ३४.९४ लाख आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन

तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन:

हाऊस क्र. १५८ आणि १५९, बंगला क्र. ०१, अल मदिना बंगला, गाव बोळींज, तालूका वसई, जि. पालघर, महाराष्ट्र

दिनांक: ०९.०२.२०२२

ठिकाण: विरार पश्चिम

प्राधिकत अधिकारी. युनियन बँक ऑफ इंडिया

सही / -

**Sudhir Naheta** 

Managing Director

सेंट्रम कॅपिटल लिमिटेड

**सीआयएन:** एल६५९९०एमएच१९७७पीएलसी०१९९८६ **नींदणीकृत कार्यालय:** २रा मजला, बाँबे न्युच्युअल बिल्डिंग, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ **कॉर्पो. कार्यालय:** ''सेंट्रम हाऊस'', सी.एस.टी. रोड, विद्यानगरी मार्ग, कालिना, सांताक्कुझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८. दूरध्वनी: ९१ २२ ४२१५ ९००० फॅक्स: ९१ २२ ४२१५ ९५३३; संकेतस्यळ: www.centrum.co.in ई-मेल: cs@centrum.co.in ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष

| ΙГ   |   |                 | एक              | मेव             |                | एकत्रीत         |                   |                 |                |  |
|--|---|-----------------|-----------------|-----------------|----------------|-----------------|-------------------|-----------------|----------------|--|
| Ш_   |   | रोजी संपलेली    | रोजी संपलेली    | रोजी संपलेली    | रोजी संपलेली   | रोजी संपलेली    | रोजी संपलेली      | रोजी संपलेली    | रोजी संपलेली   |  |
| ∥   अन्                                      | . तपशिल   | तिमाही          | नऊमाही          | तिमाही          | वार्षिक        | तिमाही          | नऊमाही            | तिमाही          | वार्षिक        |  |
| Ш  |   | 38.88.2028      | 39.97.2079      | 38.88.2020      | ३१.०३.२०२१     | 38.82.2028      | 38.88.2028        | 38.88.2020      | 39.03.2028     |  |
| l I  |   | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित)   | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) |  |
|  | कामकाजातून उत्पन्न  | ९१९.१३          | ४,८४२.७९        | १,४४७.६७        | ५,५७८.६७       | १७,३१७.४१       | ४६,६५४.२६         | १२,३११.७१       | ५१,३१४.५३      |  |
|  | र कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,  |                 | , i             |                 |                | ·               | ·                 |                 | ·              |  |
| Ш  | अपवादात्मक् बार्बोपुर्वी)   | (१,५५१.९१)      | (२,०८६.३२)      | (११८.३०)        | (४९८.२२)       | (२,२५६.५२)      | (३,४७८.६९)        | (१,५४७.५२)      | (३,१९९.८३)     |  |
|  | ३   कालावधीकरीता निव्वळ नफूा / (तोटा)   |                 |                 |                 |                |                 |                   |                 |                |  |
| Ш  | (करपूर्व, अपवादात्मक बाबीनंतर)  | (१,५५१.९१)      | (२,०८६.३२)      | (११८.३०)        | (४९८.२२)       | (१,२७१.७३)      | (२,४९३.९०)        | (१,५४७.५२)      | (३,१९९.८३)     |  |
|  | । कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा)  |                 |                 |                 |                |                 | / · · · · - · · · |                 |                |  |
| Ш.   | (करोत्तर्, अपवादात्मक बाबीनतर)  | (१,४४१.८३)      | (२,०२६.५७)      | (६५.९२)         | (९०२.३९)       | (२,१०४.१९)      | (३,९७४.६१)        | (१,५४९.४४)      | (४,१८०.८७)     |  |
| <b>                                     </b> | कालावधीकरीता एकूण संयुक्त उत्पन्न (समावेश   | (               | / \             | (               | (              | (               | ( )               | ( )             | (              |  |
| П.   | नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (करोत्तर)   | (१,४३६.७९)      | (२,०२१.२६)      | (८९.७९)         | (९२४.३०)       | (२,०५१.७९)      | (३,९९३.८९)        | (१,६०१.६७)      | (४,२३५.४२)     |  |
| <b>[</b>                                     | समभाग भांडवल  | ४,१६०.३३        | ४,१६०.३३        | ४,१६०.३३        | ४,१६०.३३       | ४,१६०.३३        | ४,१६०.३३          | ४,१६०.३३        | ४,१६०.३३       |  |
| <b>     </b>                                 | राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून)<br>अगोदरच्या वर्षोच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार |                 |                 |                 | V0 V3 3 0 3    |                 |                   |                 | 1.7.15.40.5.4  |  |
| Ш  |   | - I             | -               | -               | ४९,४३३.१२      | - 1             | -                 | -               | ५३,७८९.६८      |  |
|  | प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी ₹ १)   |                 |                 |                 |                |                 |                   |                 |                |  |
| Ш  | चालु आणि बंद ऑपरेशनसाठी   |                 |                 |                 |                |                 |                   |                 |                |  |
| Ш  | मूळ प्रतिभाग  | (०.३५)          | (०.४९)          | (०.०२)          | (०.२२)         | (٥٤٥٥)          | (१.०४)            | (۶۶.۰)          | (१.१३)         |  |

अ) उपरोक्तिखित निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायमैंट्स) नियमावली, २०१५ मधील विनियम ३३ अनुसार स्टॉक एक्स्बेंजकडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊमाहीच्या आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलवार नामुन्यांचा सारांश आहे. संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीच्या आर्थिक निष्कर्षाचे संपूर्ण नमुने स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेड [www.bseindia.com], आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड [www.nseindia.com] या संकस्थळावर आणि कंपनीच्या lwww.centrum.co.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

(०.४९)

ब) १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपर्लेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी पुनर्परिक्षित केले आहेत आणि १० फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संबधित सभेमध्ये संचालक मंडळाने अभिलिखीत

(0.07)

(0.22)

(0.36)

(१.०४)

जसपाल सिंग बिद्रा कार्यकारी अध्यक्ष

Place : Mumbai

Date: February 11, 2022

(₹ लक्षांमध्ये

GINI SILK MILLS LIMITED

Regd. Office: 413, Tantia Jogani Industrial Estate Premises, Opp. Kasturba Hospital, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011, Maharashtra. CIN: L17300MH1981PLC024184 Tel: +91 22 40750652 | Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

Statement of Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2021 (Rs. In Lakhs)

| Sr.<br>No. | PARTICULARS  | Quarter<br>Ended          | Nine Months<br>Ended      | Quarter<br>Ended          |
|------------|--|---------------------------|---------------------------|---------------------------|
|            |  | 31.12.2021<br>(Unaudited) | 31.12.2021<br>(Unaudited) | 31.12.2020<br>(Unaudited) |
| 1.         | Total Income from Operations                                     | 963.27                    | 2262.62                   | 678.89                    |
| 2.         | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional      |                           |                           |                           |
|            | and/or Extraordinary items)                                      | (16.12)                   | 11.33                     | 28.93                     |
| 3.         | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional |                           |                           |                           |
|            | and/or Extraordinary items)                                      | (16.12)                   | 11.33                     | 28.93                     |
| 4.         | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional  |                           |                           |                           |
|            | and/or Extraordinary items)                                      | (1.32)                    | 17.28                     | 35.99                     |
| 5          | Total Comprehensive Income for the period [Comprising            |                           |                           |                           |
|            | Profit / (Loss) for the period (after tax) and Other             |                           |                           |                           |
|            | Comprehensive Income (after tax)]                                | (16.25)                   | 48.50                     | 84.62                     |
| 6.         | Equity Share Capital   | 559.26                    | 559.26                    | 559.26                    |
| 7.         | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the         |                           |                           |                           |
|            | Audited Balance Sheet of the previous year                       | 3527.29                   | 3527.29                   | 3500.61                   |
| 8.         | Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and         |                           |                           |                           |
|            | discontinued operations) -                                       |                           |                           |                           |
|            | 1. Basic (Rs.):  | (0.02)                    | 0.31                      | 0.64                      |
|            | 2. Diluted (Rs.):  | (0.02)                    | 0.31                      | 0.64                      |

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result for the Quarter/Nine Month nded 31st December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said result is available on the website of he Stock Exchange i.e. www.bseindia.com and the website of the Company i.e. www.ginitex.com

> For GINI SILK MILLS LIMITED Deepak Harlalka **Managing Directo** DIN No: 0017033

lotice is hereby given to all public at large hat my client Mr. Ramesh Dhanji Vora owne of Flat No. A/9, admeasuring about 78,03 Sq tr. Built-up area on 2nd Floor of A Wing in he Building known as Mehta Apartments elonging to Mehta Apartment Co-operativ Housing Society Ltd., situated at Pro Agashe Path, Dadar (West), Mumbai 100028 (hereinafter referred to as "the said Property") has lost/ misplaced the following original previous title documents in relatio o the said Property. urchase Agreement of Mrs. Pushpa Ashol

**PUBLIC NOTICE** 

Mehta. (Hereinafter referred to as the "said Lost Documents") All person/s are hereby informed not to dea

or carry out any transaction with anyone or the basis of the said lost/ missing document f anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 14 days from this present otherwise transferred on basis of such missing documents shall be deemed to have been waived to all intents and purpose AND any person having any claim of any nature whatsoever to or against the said property o any part thereof is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned on the below mentioned address within 14 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale, transfer and/or assignment of the said property shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have beer waived to all intents and purpose.

Advocate Tejas Kirti Doshi (022-24365577) B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp.

Kamgar Stadium, Senapati Bapat Marg, Mumbai - 400028 Place: Mumbai Date: 12-February, 2022

स्थान : मुंबई दिनांक : ११ फेब्रुवारी २०२२

मिश्रित प्रतिभाग

टीप:

स्वाक्षरी/-(श्री. एस. पी. कुलकर्णी)

वाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०.

# नाशिक महानगरपातिका, नाशिक.

घनकचरा व्यवस्थापन विभाग

ई-निविदा सुचना क्र. ३ (२०२१-२२) चा (तृतीय कॉल)

नाशिक महानगरपालिकेच्या खालील नमुद केलेल्या विभागामधुन कार्यादेश दिल्यापासुन पाच वर्षे कालावधी करीता दैनंदिन ग्रंटागाडीद्वारे केरकचरा संकलन करणे व पाथर्डीस्थीत खतप्रकल्प येथे वाहतुक करणे या कामाकरीता महाराष्ट्र शासन अथवा केंद्र

|       | शासनाच्या अथवा ।नमशासकाय संस्थकंड वंगाताल पंजाकृत अनुमवा मक्तदाराकडुन ६–८६९द्वार (आनलाइन) ।नावदा मागावत<br>आहोत. |                         |  |  |  |
|-------|--|-------------------------|--|--|--|
| अ.क्र | . विभागाचे नाव   | कोरे निविदा<br>फॉर्म फी |  |  |  |
| ٩     | ना पुर्व विभागातील पाच वर्षे कालावधी करीता दैनंदिन घंटागाडीद्वारे केरकचरा संकलन करणे व                           | <u> </u>                |  |  |  |

पाथर्डीस्थीत खतप्रकल्प येथे वाहतुक करणे. (तृतीय कॉल)

१) सविस्तर निविदा नोटीस मा. राज्य शासनाचे संकेतस्थळ (Website) <u>www.mahatenders.gov.in</u> वर प्रसिध्द केली

आहे . त्याचे प्रथम अवलोकन करावे २) सदर कामा करीता ऑनलाईन सादरी करणाची मुदत दिनांक ११.०२.२२ ते दि.१६.०२.२०२२ रोजी दु.३.०० वाजे पर्यंत

३) सदर कामा करीता ऑनलाईन सादरी करणाची अंतिम मुदत दि. १६.०२.२०२२ रोजी दु.३.०० वाजे पर्यंत राहील. ४) सदर कामा करीता ऑनलाईन सादर केलेल्या निविदा दि.१६.०२.२०२२ रोजी द्.३.०० वाजे नंतर शक्य झाल्यास मा.

संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे समक्ष उघडण्यात येतील. ५) कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार मा.आयुक्त सो. नाशिक मनपा यांचे राहतील.

सही / – संचालक. घनकचरा व्यवस्थापन विभाग

आयुक्त नाशिक महानगरपालिका, नाशिक नाशिक महानगरपालिका,नाशिक आठवड्यातले दोन तास करु श्रमदान, स्वच्छतेच्या अभियानात देऊ योगदान

> TAVERNIER RESOURCES LIMITED Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate,

Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901 Extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021

|            |  |                             |                                 | (Rs. in lakhs)              |
|------------|--|-----------------------------|---------------------------------|-----------------------------|
| Sr.<br>No. | Particulars  | Quarter ended<br>31.12.2021 | Nine Months Ended<br>31.12.2021 | Quarter ended<br>31.12.2020 |
|            |  | Unaudited                   | Unaudited                       | Unaudited                   |
| 1          | Total Income from Operations (Net)   | 158.93                      | 378.48                          | 142.78                      |
| 2          | Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items) | (14.33)                     | 13.55                           | 0.15                        |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)                        | (14.33)                     | 13.55                           | 0.15                        |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)                         | (14.33)                     | 13.55                           | 0.15                        |
| 5          | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)    | -                           | -                               | -                           |
| 6          | Equity Share Capital   | 597.90                      | 597.90                          | 597.90                      |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)                        | -                           | -                               | -                           |
| Ω          | Basic and Diluted Farnings per equity share (in Rs ) *   | (0.24)                      | 0.23                            | 0.00                        |

8 Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.)

\* Figures for Quarter ended are not annualised 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at

www.tavernier.com 2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting

(0.34)

held on 11th February, 2022. Place: Mumbai Date: 11th February, 2022

For Tavernier Resources Limited

#### ASHOKA REFINERIES LIMITED

CIN NO: L15143CT1991PLC006678

Regd. Off. :- 408, Wallfort Ozone, Fafadih Chowk, Raipur-492001 Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and

Nine months ended December 31, 2021 (Rs in Lakhs) Nine Months Ended | Year ended Quarter ended **Particulars** 31-Dec-21 30-Sep-21 31-Dec-20 31-Dec-21 31-Dec-20 31-Mar-21 NO. Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 53.69 57.47 5.00 172.98 5.03 76.81 Profit/Loss before exceptional items and tax 1.41 11.47 1.62 14.95 (2.28)75.99 3 Exceptional items 4 Profit/Loss before and tax 1.41 11.47 1.62 14.95 (2.28)0.82 5 Profit/(loss) for the period 1.62 14.95 0.82 1.41 11.47 (2.28)Total Comprehensive Income for (2.28)the period 1.41 28.28 1.62 31.75 13.37 Paid-up Share Capital (par value Rs. 10/- each fully paid up) 340.19 340.19 340.19 340.19 340.19 340.19 Reserve excluding Revaluation reserves as per Balance sheet of Previous accounting year 9 Earnings per equity share (Par value Rs. 10 each) i) Basic 0.04 0.34 0.05 0.44 (0.07)0.39 ii) Diluted 0.04 0.34 0.05 0.44 (0.07)0.39

NOTES TO RESULTS: The above is an extract of the detailed format of Annual Financial results filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website, http://www.ashokarefineries.com/ as well as on the webiste of BSE Limited

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS Place: Raipur SURENDRA SINGH SANDHU, Managing Director Date: 11.02.2022

#### TAVERNIER RESOURCES LIMITED

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901

Extract of Unaudited Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2021

| Sr.<br>No. | Particulars  | Quarter ended 31.12.2021 | Nine Months Ended<br>31.12.2021 | Quarter ended<br>31.12.2020 |  |  |  |
|------------|--|--------------------------|---------------------------------|-----------------------------|--|--|--|
|            |  | Unaudited                | Unaudited                       | Unaudited                   |  |  |  |
| 1          | Total Income from Operations (Net)   | 158.93                   | 378.48                          | 142.78                      |  |  |  |
| 2          | Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items) | (14.33)                  | 13.55                           | 0.15                        |  |  |  |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)                        | (14.33)                  | 13.55                           | 0.15                        |  |  |  |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)                         | (14.33)                  | 13.55                           | 0.15                        |  |  |  |
| 5          | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)    | •                        | -                               | -                           |  |  |  |
| 6          | Equity Share Capital   | 597.90                   | 597.90                          | 597.90                      |  |  |  |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)                        | -                        | -                               | -                           |  |  |  |
| 8          | 8 Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) * (0.24) 0.23 0.00                                      |                          |                                 |                             |  |  |  |
| *          | * Figures for Quarter ended are not annualised   |                          |                                 |                             |  |  |  |

Figures for Quarter ended are not annualise Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 11th February, 2022.

Place: Mumbai Date: 11th February, 2022 For Tavernier Resources Limited

13.64

20.80

92.61

40.56

56.55

**Sudhir Naheta** Managing Director

**KOTAK MAHINDRA BANK LIMITED** Registered office: 27 BKC, C 27, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai, Maharashtra, Pin Code-400 051

Branch Office: Kotak Mahindra Bank, Admas plaza 5th Floor,166/16,CST Road , Kalina Santa Cruz Mumbai-400098

Sale Notice For Sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Assets Under The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 under Rule 8(5) Read with proviso to rule 8 (6) OfThe Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower (S) And Guarantor (S) Notice is Hereby Given to The Public In General And In Particular to The Borrower (S) And Guarantor (S) That The Below Described Immovable Property Mortgaged/Charged To The Secured Creditor, The symbolic/Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Kotak Mahindra Bank Ltd. On 18.08.021.,pursuant to the assignment of debt in its favour BY Bajaj Housing Finance Limited (BHFL), Will Be Sold On "As Is Where Is", "As Is What Is", And "Whatever There Is" basis On 16.03.2022Between 12:00 Pm To 01:00 Pm With Unlimited Extension Of 5 Minutes, For Recovery Offs. 34,51,775/-as of10.02.2022along with future Applicable Interest Till Realization, under the Ioan account no.405TSH91607965 8.405BHY91590498, Due To The Kotak Mahindra Bank Ltd., Secured Creditor From MR. SURYAPRAKASH PAL. The reserve price will be RS. 25,00,000/- (RUPEES TWENTY FIVELAKHS

ONLY)And The Earnest Money Deposit Will Be RS. 2,50,000/- (RUPEES TWO LAKHS FIFTY THOUSAND ONLY)AL ast Date Of Submission Of Emd With Kyc Is 11.03.2022UPTO 6:00 PM. (IST.) Property Description:ALL THAT PIECE AND PARCEL OF FLAT NO.401, ON FOURTH FLOOR, ADMEASURING 38.390 SQ MTRS CARPET AREA IN THE BUILDING KNOWN AS "LAVENDER"

ADMEASORING 3.0.39 SQ MINE CARPET AREA IN THE BUILDING KNOWN AS LAVENDER BUILDING NO.11 IN THE PROJECT "CARDENIA" SITUATED AT MOUJE GHOTCAMP, VILLAGE KOYNAVELE, TALUK PANVEL, DIST.RAIGAD.

KINDLY NOTE THAT THIS SALE IS SUBJECT TO THE ENCUMBRANCE AMOUNT OF RS.3,97,540/-PAYABLE OVER AND ABOVE THE SALE PRICE TO THE BUILDER KAMDHENU LIFESPACE, MUMBAI. The Borrower's Attention Is Invited To The Provisions Of Sub Section 8 Of Section 13, Of The Act, In Respect Of The Time Available, To Redeem The Secured Asset.

ublic in General and borrowers in particular please take notice that if in case auction scheduled here ails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through N CASE OF ANY CLARIFICATION/REQUIREMENT REGARDING ASSETS UNDER SALE, BIDDER

MAY CONTACTMR. RAJENDER DAHIYA (+91 8448264515), Mr. Gurpal Singh &Mr. Krunal Shal (1913-19000001) FOR DETAILED TERMS AND CONDITIONS OF THE SALE, PLEASE REFER TO THE LINI HTTPS://WWW.KOTAK.COM/EN/BANK-AUCTIONS.HTML

ROVIDED IN KOTAK MAHINDRA BANK WEBSITE I.E. <u>WWW.KOTAK.COM</u>AND/OR ON HTTPS://BANKAUCTIONS.IN/

PLACE: RAIGAD

AUTHORIZED OFFICER KOTAK MAHINDRA BANK LIMITED

# Capgemini

#### **SolCen Technologies Private Limited** CIN: U72200MH2016PTC361353

Registered Office: 2nd Floor, A Block, A wing, IT 1 and IT 2 Airoli Knowledge Park, Thane Belapur Road, Airoli Navi Mumbai Thane 400708, Maharashtra, India Tel No.: 022-7144 4283; E-mail Id: contact@solcen.in, Website:- www.solcen.ir

#### NOTICE OF HEARING OF THE COMPANY SCHEME PETITION

**Before The National Company Law Tribunal** In the matter of Scheme of Amalgamation between SolCen Technologies Private Limited with Capgemini Technology Services India

Limited Company Scheme Petition no. 13 of 2022

Company Scheme Application No. 170 of 2021 U/s 230-232 of the Companies Act, 2013.

Take notice that a Company Scheme Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under for an order sanctioning the Scheme of Amalgamation of SolCen Technologies Private Limited with Capgemini Technology Services India Limited and their respective Shareholders was presented by the Petitioner Companies on 19 January 2022 and was admitted by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") on 19 January 2022. The said Company Scheme Petition is fixed for final hearing and disposal on 28 February 2022. Copy of the Company Scheme Petition no. 13 of 2022 filed with the NCLT along with the Order approved/allowed by NCLT, can be obtained free of charge at the registered offices of the respective Petitioner Companies and/or at the office of the Advocates ALMT Legal, Advocates & Solicitors, located at 1104A Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021.

If you are desirous of making any representations/objections to the said Company Scheme Petition, we request you to send such representations/objections to the office of the Advocates for the Petitioner Companies (with the grounds of opposition) representation) not later than 2 days before date fixed for hearing. If no representation objection is received within the stated period, it will be presumed that there are no representation/objections to the proposed Scheme of Amalgamation and the Petition.

For SolCen Technologies Private Limited

Ashwin Ashok Yardi (DIN 07799277) Date: 11 the February, 2022

Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised)

## **Excel Industries Limited**

CIN: L24200MH1960PLC011807

Regd. & Head Office:184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102. Tel.:+91-22-6646-4200 Email: investors@excelind.com Website: http://www.excelind.co.in STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

61.93

|     |  |            |             |            |            |            | (₹ in Lakhs) |
|-----|--|------------|-------------|------------|------------|------------|--------------|
| Sr. |  | Q          | uarter Ende | d          | Nine Mon   | Year Ended |              |
| No. | Particulars  | 31.12.2021 | 30.09.2021  | 31.12.2020 | 31.12.2021 | 31.12.2020 | 31.03.2021   |
|     |  | Unaudited  | Unaudited   | Unaudited  | Unaudited  | Unaudited  | Audited      |
| 1   | Total income from operations   | 35,052.39  | 23,092.01   | 21,358.21  | 81,335.44  | 53,078.79  | 74,946.60    |
| 2   | Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)      | 10,219.26  | 2,272.85    | 3,522.41   | 15,364.30  | 6,842.12   | 10,080.97    |
| 3   | Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items) | 10,219.26  | 2,272.85    | 3,522.41   | 15,364.30  | 6,842.12   | 10,080.97    |
| 4   | Net Profit for the period after Tax (after Exceptional items)            | 7,785.01   | 1,713.97    | 2,615.12   | 11,641.52  | 5,098.44   | 7,108.59     |
| 5   | Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss)     | 6,368.85   | 13,211.89   | 1,000.43   | 26,456.52  | 12,452.07  | 15,065.09    |
|     | for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)    |            |             |            |            |            |              |
| 6   | Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)               | 628.53     | 628.53      | 628.53     | 628.53     | 628.53     | 628.53       |

### STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

|     |  |            |               |            |            |            | (₹ in Lakhs) |
|-----|--|------------|---------------|------------|------------|------------|--------------|
| Sr. | D. W. L.   |            | Quarter Ended |            | Nine Mon   | Year Ended |              |
| No. | Particulars  | 31.12.2021 | 30.09.2021    | 31.12.2020 | 31.12.2021 | 31.12.2020 | 31.03.2021   |
|     |  | Unaudited  | Unaudited     | Unaudited  | Unaudited  | Unaudited  | Audited      |
| 1   | Total income from operations   | 35,052.39  | 23,092.01     | 21,358.21  | 81,335.44  | 53,078.79  | 74,946.60    |
| 2   | Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)  | 10,248.33  | 2,138.54      | 3,482.59   | 15,235.93  | 6,746.77   | 9,970.28     |
| 3   | Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)   | 10,248.33  | 2,138.54      | 3,482.59   | 15,235.93  | 6,746.77   | 9,970.28     |
| 4   | Net Profit for the period after Tax (after Exceptional items)  | 7,815.70   | 1,603.31      | 2,585.65   | 11,544.43  | 5,027.88   | 7,018.95     |
| 5   | Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | 7,284.20   | 6,319.84      | 3,239.57   | 17,694.52  | 8,310.71   | 11,470.48    |
| 6   | Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)   | 628.53     | 628.53        | 628.53     | 628.53     | 628.53     | 628.53       |
| 7   | Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised) Basic & Diluted  | 62.17      | 12.75         | 20.57      | 91.84      | 40.00      | 55.84        |

Note: The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the unaudited financial results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2021, is available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website www.excelind.co.in

FOR **EXCEL INDUSTRIES LIMITED** 

(ASHWIN C. SHROFF) EXECUTIVE CHAIRMAN

DIN:00019952

Place: Mumbai Date: February 11, 2022

### M/s. REVATI ORGANICS LIMITED

Regd. Office: Plot No. 45, 1st Floor, Ganapati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 ◆Tel.: 022-28791912 Email: revati.organics9@gmail.com • Website: www.revatiorganics.in

### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.12. 2021

| _ | _  |   |   |   |   |   |  |  |
|---|----|---|---|---|---|---|--|--|
|   |    | Particulars   | For the Quarter<br>ended<br>31.12.2021<br>(Unaudited) | Corresponding<br>Quarter ended<br>31.12.2020<br>(Unaudited) | Preceding<br>Quarter ended<br>30.09.2021<br>(Unaudited) | For the period ended 31.12.2021 (Unaudited) | Corresponding<br>period ended<br>31.12.2020<br>(Unaudited) | For the period<br>ended<br>31.03.2021<br>(Audited) |
|   | 1] | Total income from Operations                              | 37.50   | 11.75   |   | 43.40                                       | 21.75  | 58.25  |
|   | 2] | Net Profit/(Loss) from continuing                         | 0.47  | 0.21  | (6.35)  | (9.41)                                      | (3.44)   | 2.66   |
|   |    | operations after Tax                                      |   |   |   |   |  |  |
|   | 3] | Net Profit/(Loss) from discontinued                       | -   | -   | -   | -   | -  | -  |
|   |    | operations after tax                                      |   |   | (2.2.   |   |  |  |
|   | 4] | Total Comprehensive Income for the period                 | 0.47  | 0.21  | (6.35)  | (9.41)                                      | (3.44)   | 2.66   |
|   |    | (Comprising Profit/(Loss) and Other                       |   |   |   |   |  |  |
|   | E1 | Comprehensive Income for the period) Equity Share Capital | 300.00  | 300.00  | 300.00  | 300.00                                      | 300.00   | 300.00   |
|   | 5] | (Face Value Rs.10 per Share)                              | 300.00  | 300.00  | 300.00  | 300.00                                      | 300.00   | 300.00   |
|   | 61 | Reserves Excluding Revaluation                            | (143.80)  | (146.27)  | (143.80)  | (143.80)                                    | (146.27)   | (146.27)   |
|   | ٥J | Reserves as per balance sheet of                          | (143.00)  | (140.21)  | (140.00)  | (140.00)                                    | (140.27)   | (140.27)   |
|   |    | previous accounting year                                  |   |   |   |   |  |  |
|   | 71 | Earnings per share  |   |   |   |   |  |  |
|   | 1  | (Face Value Rs.10 per share):                             |   |   |   |   |  |  |
|   |    | (a) Basic   | 0.02  | 0.01  | (0.21)  | (0.31)                                      | (0.11)   | 0.09   |
|   |    | (b) Diluted   | 0.02  | 0.01  | (0.21)  | (0.31)                                      | (0.11)   | 0.09   |

### NOTES:

Place: Mumbai

Date: 11/02/2022

- i) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)
- ii) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for
- the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis. iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods
- is not applicable as there is no difference between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

For and on behalf of the Board Manish Shah DIN: 00434171

**Executive Director** 

## Notice

Director

Shri Madhukar H. Sayam a member of Adiwasi Griha Nirman Sahakari Society Ltd. also known as Girikuni having address at Plot No 40, 41, 42, Linking Road (Ext.), Santacruz (W), Mumbai 400054 holding share certificate no 35 dated 30.06.1976 with Five fully paid shares of Rs 50/-(Fifty each) numbered from 171 to 1 75 and the owner of Flat No A/6 in Society's Building passed away on 10/03/2021.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the Society within a period of 15 days fro the publication of this tice, with copies of such documents and other proofs in support of his her / their claims/ / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such manne as provided under the bye-laws of the society. The claims / objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the Society shall be deal with in the manner provided under by-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objections with the Society office between office hours Time: 4.00 PM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Date: 12th Feb. 2022.Place: Mumba

For and on behalf of Adiwasi Griha Nirman Sahakar Society Ltd., GIRIKUNJ

Sd/-Hon. Secretary

#### **NEW ERA ALKALOIDS & EXPORTS LIMITED**

CIN NO: L24100CT1994PLC008842 Regd. Off.: - 408, Wallfort Ozone, Fafadih, Raipur, C.G.-492001,

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and

Nine Months Ended December 31, 2021 (Rs in Lakhs)

| ls. |                                  | Quarter ended |           |           | Half Yea  | Year ended |           |
|-----|----------------------------------|---------------|-----------|-----------|-----------|------------|-----------|
| NO. | Particulars                      | 31-Dec-21     | 30-Sep-21 | 31-Dec-20 | 31-Dec-21 | 31-Dec-20  | 31-Mar-21 |
|     |                                  | Unaudited     | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited  | Audited   |
| 1   | Revenue from operations          | 0.50          | 2.21      | 4.00      | 7.56      | 31.43      | 79.65     |
| 2   | Profit/Loss before exceptional   |               |           |           |           |            |           |
|     | items and tax                    | (4.21)        | (1.41)    | (0.58)    | (3.33)    | 13.84      | (149.72)  |
| 3   | Exceptional items                | -             | -         | -         | -         | -          | -         |
| 4   | Profit/Loss before and tax       | (4.21)        | (1.41)    | (0.58)    | (3.33)    | 13.84      | (149.72)  |
| 5   | Profit/(loss) for the period     | (4.01)        | (1.05)    | 1.54      | 0.38      | 11.29      | (153.43)  |
| 6   | Total Comprehensive Income for   |               |           |           |           |            |           |
|     | the period                       | 1.30          | 76.01     | 1.54      | 82.75     | 11.29      | (86.03)   |
| 7   | Paid-up Share Capital (par value |               |           |           |           |            |           |
|     | Rs. 10/- each fully paid up)     | 328.44        | 328.44    | 328.44    | 328.44    | 328.44     | 328.44    |
| 8   | Earnings per equity share        |               |           |           |           |            |           |
|     | (Par value Rs. 10 each)          |               |           |           |           |            |           |
|     | i) Basic                         | (0.12)        | (0.03)    | 0.05      | 0.01      | 0.34       | (4.67)    |
|     | ii) Diluted                      | (0.12)        | (0.03)    | 0.05      | 0.01      | 0.34       | (4.67)    |

NOTES TO RESULTS: The above is an extract of the detailed format of Annual Financial results filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website as well as on the webiste of MSEI limited

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS Place: Raipur Date: 11.02.2022 SD/- Ravindra Pokharna, M.D.

⟨
∮
∮
⟩
∆
G
∀
a
s

#### **AAVAS FINANCIERS LIMITED**

(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table.  $\lambda$  according to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the ecurity as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also seen affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with uture interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is ree to take possession of the Security as given below.

| Name of the Perrower  | and Amount of De<br>otice Under Sec. 1                          |  |
|---|---|--|
| Mr. MAHENDRA UKARAM PUROHIT, Mr. UKA RAM PUROHIT, Mrs. HANJA DEVI Guarantor: Mr. Ganesh Gulabrao Jagtap (A/c No.) LNNAS02219-200120943 & LNNAS04320-210146147 | 09 Feb 2022<br>Rs. 2803190/- &<br>Rs.50630/-<br>09 Feb 2022     | FLAT NO. A-13, 3RD FLOOR, WING-A, SAI TOWER<br>APARTMENT, S.NO. 189/2A/1/2/3, NASHIK,<br>MAHARASHTRA <b>ADMEASURING 939 Sq. Ft</b> .   |
| Mrs. LINA SANDIP RULHE, Mrs. ANITA<br>NARAYAN RULHE<br>(A/c No.) LNJAL02917-180054019   | 09 Feb 2022<br>Rs. 968149.41/-<br>09 Feb 2022                   | PROPERTY SITUATED AT SOUTH SIDE PORTION OF PLOT<br>NO. 08, GAT NO. 1752, S. NO. 907/1c, AMALNER,<br>JALGAON, MAHARASHTRA <b>ADMEASURING 139.75 Sq.</b><br><b>Mtrs</b>  |
| Mr. VIJAY BAPU MHASKE, Mrs. SHWETA<br>MHASKE<br>(A/c No.) LNVIR02818-190077837  | 09 Feb 2022<br>Rs. 2077028/-<br>09 Feb 2022                     | Flat No. 06, On Ground Floor, "J" Wing, "casa Fontana", In The<br>Project Known As "fontana A, B, I And J",) Situated At Kalyan<br>Sheel Road, Palava City, Sector 5, Dombivali (East), Dist-Thane,<br>Maharashtra (Constructed on Land Bearing Survey Nos. 37/1A,<br>37/1B, 37/2A, 37/2B, 37/4, 42/1, 42/2, 42/6, 42/7, 42/8, 44/2,<br>44/3A/2) ADMEASURING 36.98 Sq. Mtrs. |
| Mr. DHANESH BALIRAM GAVAD, Mrs.<br>AMITA GAVAD<br>(A/c No.) LNBSR04317-180069378<br>Guarantor: Mr. SANTOSH RADAKA GAVAD<br>(A/c No) LNBSR00615-160022379      | 09 Feb 2022<br>Rs. 194416.41/- &<br>Rs.351253.41/-<br>10 Feb 22 | PROPERTY SITUATED AT HOUSE NO. 515, TEMBHI<br>KHODAVE, VILLAGE SAPHALA WEST, PALGHAR,<br>MAHARASHTRA <b>ADMEASURING 874 Sq. Ft.</b>  |
| Mr. SHASHANK RAMCHANDRA DESHPANDE, Mrs. VAISHALI SHASHANK DESHPANDE (A/c No.) LNTHN00317-180049340 & LNTHN02519-200122177                                     | 09 Feb 2022<br>Rs. 478262/- &<br>Rs.219823/-<br>9 Feb 22        | PROPERTY SITUATED AT FLAT NO 11, 1ST FLOOR, A<br>WING, MAULI APARTMENT, AT S. NO. 168/9, NEAR<br>DHARMA NIWAS, KON, TALATHI, SAJA KON, BHIWANDI,<br>THANE, MAHARASHTRA <b>ADMEASURING 32.52 Sq. Mtrs</b>   |
| Place : Jaipur Date :12.02.2022   |   | Authorised Officer Aavas Financiers Limited  |

#### Dai-ichi Karkaria Limited

CIN: L24100MH1960PLC011681 Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg,

New Marine Lines, Mumbai: 400 020

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER 2021

|  | Standalone                                       |   |  | Consolidated                                     |          |  |
|--|--|---|--|--|----------|--|
| Particulars  | Quarter<br>ended 31st<br>Dec 2021<br>(Unaudited) | Nine month<br>ended 31st<br>Dec 2021<br>(Unaudited) | Quarter<br>ended 31<br>Dec 2020<br>(Unaudited) | Quarter<br>ended 31st<br>Dec 2021<br>(Unaudited) | Dec 2021 | Quarter<br>ended 31<br>Dec 2020<br>(Unaudited) |
| Total Income from operations   | 3,015  | 9,057   | 2,325  | 3,015  | 9,057    | 2,325  |
| Net (Loss) for the period<br>(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (518)  | (1,476)   | (672)  | (518)  | (1,645)  | (672)  |
| Net (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)   | (518)  | (1,476)   | (5,604)  | (518)  | (1,645)  | (5,604)  |
| Net (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)  | (518)  | (1,476)   | (5,604)  | (518)  | (1,645)  | (5,604)  |
| Total Comprehensive Income for the period<br>{Comprising (Loss) for the period (after tax)<br>and Other Comprehensive Income (after tax) } | (519)  | (1,480)   | (5,607)  | (493)  | (1,669)  | (5,585)  |
| Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)   | 745  | 745   | 745  | 745  | 745      | 745  |
| Other equity excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year                                      |  | -   | 14,112   | -  |          | 16,302   |
| Earnings per share Basic and Diluted in Rs. (of Rs.10/- each)  | (6.96)   | (19.81)   | (75.23)  | (6.61)   | (22.34)  | (74.93)  |

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter Financial Results are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and the Company's website
- The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director at their respective meetings held on 11 February 2022. The figures for the quarter and nine month ended 31st December 202 been subjected to limited review by the statutory auditors. The auditors have expressed a unmodified opinion on the limited review report for the guarter and nine month ended 31st December 2021.
- The Company's management, pursuant to 1nd AS 108 Operating Segments' has concluded that the Company has only one reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahei factory situated at Plot no. D-2/20, GIDC, Tal. Vagra, Dist. Bharuch -392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,932 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs. 25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results. The Company's assets and inventories are covered under an Insurance policy and a claim has been lodged with the Insurance company for the losses suffered. The Company's claim is under survey and the same would be accounted for when the claim is approved by the Insurance Company
- The Company sold its Land Parcel situated at 105th Milestone, Mumbai-Pune Road, P.O. Kasarwadi, Pune 411034 to Gera Developments Private Ltd., Pune for a consideration of Rs. 15,350 lakins via the land sale conveyance deed executed on 5 March 2021. The Company received the sale consideration and recognised a gain of Rs. 13,147 lakins (net of costs incurred in obtaining clearances from various departments and towards consultant fees for selling the land aggregating to Rs. 1,750 lakhs) as ar organizations from valous departments and rowards constituting the forest of senting the fail aggregating to his. 1,730 taking as all exceptional item in the standalone financial results for the year ended 31 March 2021.

  The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits receive
- Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective. The Company has considered the impact of Covid-19 pandemic on its business operations and financial results based on its review
- of current indicators of future economic conditions. However, the impact assessment of this pandemic is a continuing process giver the uncertainties associated with its nature and duration, and accordingly, the Company will continue to monitor any material changes to future economic conditions Figures are rounded off to the nearest lakh.

Place: Mumbai Dated: 11 February 2022

For and on behalf of the Board Sd/-Ms. S. F. Vakil Chairperson and Managing Director

# CENTRUM CAPITAL LIMITED CIN: L65990MH1977PLC019986 Regd.Off.: Bombay Mutual Building, 2nd Floor, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 22662434

Corporate Office: Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098.

Tel: 91 22 42159000 Fax: 91 22 42159533 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31,2021

Consolidated Nine-months Quarter Quarter Quarte Year Nine-months Quarte **PARTICULARS** Ended Ended Ended ended Ended ended Ended Ended 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 31.03.2021 31.12.2021 31.12.2020 (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations (net) 919.13 4,842.79 1,447.67 5,578.67 17,317.41 46,654.26 12,311.71 51,314.53 Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional items). (1,551.91)(2,086.32)(118.30)(498.22)(2,256.52)(3,478.69)(1,547.52)(3.199.83)Net Profit / (Loss) for the period before Tax after Exceptional items) (1,551.91)(2.086.32)(118.30)(498.22)(1,271.73)(2,493.90)(1.547.52)(3,199.83)Net Profit / (Loss) for the period after Tax after Exceptional items). (1,441.83)(2.026.57)(65.92)(902.39)(2,104.19)(3,974.61)(1,549.44)(4,180.87)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after ax) and other Comprehensive Income (after tax)] (4,235.42) (1,436.79)(2,021.26)(89.79)(924.30)(2,051.79)(3,993.89)(1,601.67)Equity Share Capital 4,160.33 4,160.33 4,160.33 4,160.33 4,160.33 4,160.33 4,160.33 4,160.33 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year. 49.433.12 53.789.68 Earning Per Share (of Rs.1 /- each) for continuing and discontinued operations) (0.35)(0.49)(0.02)(0.22)(0.38)(1.04)(0.39)(1.13). Basic 2. Diluted

- a) The Above is an extract of the detailed format of Quarterty Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the company at www.centrum.co.in, besides the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) b) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on February 10, 2022 and approved by the Board of the Directors at its meeting held on
- For Centrum Capital Limited Place : Mumbai

Jaspal Singh Bindra Dated: 11th February, 2022

**Executive Chairman**